


# कोरोना महामारी आणि भारत



संपादक

डॉ. वाकणकर जी.बी.  
प्रा. देवराये एस.एम.  
डॉ. टेंगसे एस.ए.



## NOTION PRESS

India. Singapore. Malaysia.


Published by Notion Press 2021

Copyright © Wakankar G.B., Devrave S. M., Tengse S. A. 2021  
All Rights Reserved.

ISBN 9781-6387-3493-2

This book has been published with all reasonable efforts taken to make the material error-free after the consent of the author. No part of this book shall be used, reproduced in any manner whatsoever without written permission from the author, except in the case of brief quotations embodied in critical articles and reviews.

The Author of this book is solely responsible and liable for its content including but not limited to the views, representations, descriptions, statements, information, opinions and references ["Content"]. The Content of this book shall not constitute or be construed or deemed to reflect the opinion or expression of the Publisher or Editor. Neither the Publisher nor Editor endorse or approve the Content of this book or guarantee the reliability, accuracy or completeness of the Content published herein and do not make any representations or warranties of any kind, express or implied, including but not limited to the implied warranties of merchantability, fitness for a particular purpose. The Publisher and Editor shall not be liable whatsoever for any errors, omissions, whether such errors or omissions result from negligence, accident, or any other cause or claims for loss or damages of any kind, including without limitation, indirect or consequential loss or damage arising out of use, inability to use, or about the reliability, accuracy or sufficiency of the information contained in this book.



1. कोरोना महामारीचा प्रभाव - प्रा .डॉ. आंधळे बी.व्हरी	..... 75
2. कोरोना महामारीचा स्त्रियांच्या आयुष्यावरील परिणाम डॉ सीमा शशिकांत कदम.	..... 83
<b>13. कोरोना महामारीत भारतीय अर्थव्यवस्था : मानवी अधिकार उल्लंघन नांगरे विठ्ठल हरिभाऊ</b>	..... 90
<b>14. कोरोना साथरोग आणि समाजातील अंधश्रद्धा प्रा. डॉ. संतोष वसंतराव रणखांब</b>	..... 103
<b>15. कोरोनाचा भारतीय शिक्षण व्यवस्थेवरील परिणाम प्रा. निखिता गावकर</b>	..... 116
<b>16. कोरोनाचा भारतीय शेती व्यवसायावर झालेला परिणाम प्रा. विनायक जाधव</b>	..... 120
<b>17. कोविड १९ विषाणूचा भारतीय उच्च शिक्षणावरील प्रभाव प्रा.डॉ. मुक्ता सोमवंशी</b>	..... 126
<b>18. कोरोना १९ महामारीचे परिणाम, आव्हाने आणि संधी डॉ. एम बी वाघे</b>	..... 133
<b>19. करोना भारतीय शिक्षणव्यवस्थेवरील परिणाम प्रा. आनंद मुसळे</b>	..... 140
<b>20. कोविड-१९ (Covid-19): भारतीय अर्थव्यस्थेवर झालेले परिणाम अर्जुन अशोक मोरे</b>	..... 147
<b>21. कोरोना महामारी - डॉ.काळे बी.एम</b>	..... 155



वाकणकर जी.बी., देवराये एस.एम., टेंगसे एस.ए.

## कोरोना महामारी

डॉ. काळे बी.एम

मराठी विभाग प्रमुख,

कै.रमेश वरपूडकर महाविद्यालय, सोनपेठ. जि.परभणी

मानव हा सर्व प्राण्यामध्ये सर्वश्रेष्ठ सजमला जातो. त्यांने आपल्या बुद्धिद्वया जोरावर अनेक शोध लावून मानवी जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न केला. मानवी हिताच्या आड येणाऱ्या गोष्टीवर मात करत फार मोठा विकास साधला. मानवजात अस्तित्वात आल्यापासून मानवजातीवर आतापर्यंत हजारो वेळा अनेक प्रकारच्या रोगांच्या साथी येऊन गेलेल्या आहेत. त्या सर्वावर मानवाने मात करीत आतापर्यंत प्रवास केलेले आहे. 'कोरोना महामारी' देखील अशाच प्रकारची साथ आहे. कोरोनाची सुरुवात चिनमधील 'वुहान' या शहरात मांस विक्री करणाऱ्या मासळी बाजारातील लोकांना न्यूमोनियासारखी रोगाची लक्षणे आढळून आली. त्याची चाचणी केली असता 'कोरोना' व्हायरसचा शोध लागला. काहीजण चिनवर जैविक शस्त्र निर्मिती करतांना या व्हायरसची मानवाला लागण झाली असाही आरोप करतात. पण जागतिक आरोग्य संघटनेने हे नाकाराले आहे याचा पाहिला रुग्ण चिनमध्ये वुहान शहरात सापडला. या विषाणुचा आकार काटेरी मुकुटासारखा आहे. मुकुटाला क्राऊन हे नाव असल्यामुळे त्याचा आकारावरून याला 'कोरोना' हे नाव पडले पण जागतिक

आरोग्य संघटनेने त्याचे नाव COVID-19 असे नामकरण करून केले. **Onpeth**  
 01 डिसेंबर 2019 मध्ये चिनमध्ये या साथीचा पहिला रुग्ण 431516  
 सापडला तर भारतात 30 जानेवारी 2020 मध्ये केरळ राज्यात **Onpeth Dist. Parbhani**  
 सापडला. महाराष्ट्रात 09 मार्च 2020 मध्ये पहिला रुग्ण  
 सापडला. त्यानंतर संपूर्ण देशात, राज्यात, महानगरात, नगरात व  
 खेडोपाडी या महामारीने धूमाकूळ घातला. विशेषत: महानगरामध्ये  
 तर कोरानाने कहरच केला.

कोरोना व्हायरस विषयी कुणालाही अचूक अशी माहिती  
 नसल्यामुळे सुरुवातीला विविध प्रयोग करण्यात आले. अचानक  
 केंद्रसरकारने लॉकडॉउनचा निर्णय घेतल्यामुळे अनेक मजूर  
 अडकून पडले. हातावर पोट असणाऱ्यांना उपासमार सहन करावी  
 लागली. 'बिहार' चे मुख्यमंत्री नितिशकुमार यांनी आपल्याच  
 राज्यातील मजुरांना बिहारमध्ये येण्यास मनाई केली. या काळात  
 सोनू सूद सारखे अस्सल हिरो देवदूत बनून अवतरले. त्या  
 काळात त्यांनी केलेली मदत अनेक राजकारण्यांच्या पोटात गाळे  
 उठवून गेली. रतन टाटा सारख्या मानवतावादी उद्योजकांनी  
 केलेली मदत त्यांची उंची ठरवून गेली. शासनानेही सामान्य  
 माणसाला केंद्रस्थानी ठेवून विविध निर्णय घेतले. 'जम्बो कोविड  
 सेंटर्स' खाजगी रुग्णालयातील खाटा ताब्यात घेणे, कोरोना  
 चाचणी, मास्कचा किंमती माफक दरात, कोरोना चाचणीसाठी  
 प्रयोगशाळाची संख्या वाढवणे यासारखे विविध निर्णय घेवून  
 कोरोना महामारीचा वाढता प्रसार नियंत्रित ठेवणे शक्य झाले.

कोरोना विरुद्धची लढाई यशस्वी करण्यासाठी, समाजात  
 जनजागृती करण्यासाठी शासनाने मोठी पाऊले उचलली मास्कचा



वाकणकर जी.बी., देवराये एस.एम., टेंगसे एस.ए.

तुम्हारा सुरक्षित अंतर आणि वारंवार हात धुणे याबाबत समाजात पिंडभैंजी कैली. 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या योजने अंतर्गत सुरक्षित घराचे सर्वेक्षण करण्यात आले या सर्वेक्षणात डॉ. Sonpeth Dist. Pat. यांचे कर्मचारी, डॉक्टर्स, नर्स, पोलीस, प्राध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका यांनी स्वतःच्या कुंटुबाची पर्वा न करता सर्वेक्षण करण्यात आले. मधुमेह, उच्चरक्तदाब, ज्येष्ठ लोकांची नोंदणी करून त्यांची विशेष काळजी घेण्यात आली. मुंबई सारख्या महानगरामध्ये हजारो मृत्यू होण्याची भिती जी व्यक्त करण्यात येत होती ती शासनाने फोल ठरवली. 'धारावी मॉउल' विकसित करून जगासमोर एक आदर्श ठेवला.


केंद्रशासनाने स्वदेशी लसनिर्मितीवर भर दिला. त्याचीच परिणती म्हणून देशभरात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली ही लसीकरण मोहिम जगातील सर्वात मोठी मोहिम ठरली. 16 जानेवारी 2021 पासून लसीकरण सुरु झाले. कोरोना योद्धे, बी.पी, शूगर आणि जेष्ठ व्यक्तीना हे लसीकरण प्रथमतःदेण्यात आले. कोरोनावर नियंत्रण ठेवू असे वाटत असताना पुन्हा कोरोना रुग्णाची संख्या वाढू लागली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश या राज्यात पुनःकोरोना रुग्णाची संख्या झापाटयाने वाढू लागली आहे. महाराष्ट्रात पुणे, नाशीक, नागपूर, मुंबई सारखी महानगरात कोरोनाची संख्या जोरकसपणे वाढतांना दिसत आहे. एकूण रुग्ण संख्येपैकी 13% रुग्ण पुण्यात आहे. सुरक्षित अंतर, मास्कचा वापर, हात धुणे या जिसुंगीचा भारतीयांना पुनःविसर पडला. त्यामुळे पुन्हा देशात, महाराष्ट्रात रुग्णाच्या संख्येत झापाटयाने वाढ होत आहे. महाराष्ट्रात दररोज 25,000 रुग्ण सापडत आहेत. पुन्हा कडक निर्बंध लादण्यात येत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री



यांची निर्बाणीचा इशारा दिला आहे की, "स्वयंशिस्त  
गला पुळा: लोकाहाऱ्यांना कराये लागेल." 'मास्क घाला,  
पाळा आणि लोकाहाऱ्यांना दाढा' असी अवाहन त्यांनी जनतेला  
केले आहे.

'कोरोना' ची दुरारी लाट महाराष्ट्रात येऊन धडकली असली तरी  
घाबरण जाश्यो कारण नाही लसीकरण बरोबरच मास्क घालणे,  
सुरक्षित अंतर घ वारंवार हात धुणे या गोष्टीचा अवलंब कैल्यास  
हज्जाचा प्रमाणात धोका टळतो. 'कोरोना' ची जरी लागण झाली  
तरी 80% लोकांना काहीच लक्षणे दिसत नाहीत. तो आजार येतो  
आणि चार-सहा दिवसामध्ये आपोआप निघुनही जातो. मुंबई  
मधील झोपडपटयातील लोकांच्या ॲन्टीबॉडीज तपसल्यानंतर  
47% लोकांच्या शरीरात करोनाच्या ॲन्टीबॉडीज सापडल्या.  
त्यामुळे करोना सोबत जगण्याची आपल्याला सवय करा लागेल.  
केवळ 15% लोकांना सामान्य उपचाराची गरज भासते. ते पण  
साध्या उपचाराने बरे होऊ शकतात. पण पाच टक्के लोकांच्या  
बाबतीत माझ कॉम्लेक्स निर्माण होऊ शकतो. पण हे पाच टक्के  
लोक म्हणजे जे वयोवृद्ध आहेत, ज्यांची प्रतिकार शक्ती अगदी  
मामुली आहे, ज्यांना डायबिटीस, ज्हदयविकार, टी.बी या सारखे  
आजार आहेत अशा लोकांपैकी काही लोक मरू शकतात. याचाच  
अर्थ असा की शंभरपैकी पंच्यान्नव लोकांना कोरोनाची भिती  
नाही. साध्या उपचारानेही ते बरे होऊ शकतात त्यामुळे काळजी  
करण्याचे कारण नाही.

आजपर्यंत येऊन गेलेल्या अनेक महामारीचा जेव्हा शास्त्रज्ञांनी  
अभ्यास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की महामारीपेक्षा  
भीतीने मेलेल्या लोंकाची संख्या जास्त होती. त्यामुळे कोणत्याही




वाक्यकर जी.वी., वेवरावे एस.एम., टॅगसे एल.ए.

आजाराला न भीता सामरे जायचे असते. पर्ह आजाराला न भीता सामरे जायचे असते. पण प्रसार माईयमे सामान्य इतर गोष्टीची माहिती नसल्यामुळे भीतीचे वातावरण तयार करतात. जितकी भीतीचे वातावरण तयार केले जाईल तेवढाच जेरकस व्यापार आरोग्यसेवेचा चालतो. त्यातून फरमोळ्या प्रमाणात आर्थिक उलालाल होते. त्यामुळे भीतीचे वातावरण योग्य नाही.

मानव हा पृथ्वीतलावर वावरतो. या सृष्टीमध्ये अनेक जीव आहेत. अनेक क्वायरस आहेत. साथी येतात जातात हा निसर्वाचाच एक भाग आहे. दुष्काळ, महापूर, भूकंप इ. नैसर्गिक गोष्टी घडणे हा एक नैसर्गिक भाग आहे. महानारी हे एक निसर्वाची बँलनिसंग व्यवस्था असल्याचे शास्त्रज्ञ मानतात. क्वायरस हे जिवंत व्यक्तिनित्व नाही. त्यामुळे त्याला मारू शक्त नाही. तो शरीरात गेल्यानंतरच जैविक लक्षणे दाखवतो आपण क्वायरस पासून पळून जावू शक्त नाही. आपल्या आसपास सुरक्षित रहायचे असेल तर आपल्या शरीरात प्रतिकार शक्ती नावाची ढाल आहे, तिचा वापर करणे हाच यावरचा उपाय आहे. तुम्ही जर भीती बाळगली तर भीतीमुळे जीवनशक्ती म्हणजेच प्रतिकारशक्ती कमी होते आणि नको ते आजार चिटकतात.

त्यामुळे करोना काय किंवा कोणत्याही आजार बरा करण्याचे काम आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती राजदिवस युद्ध पातळीवर काम करत असते. तिला सशक्त बनवणे हे आपल्या हातात आहे. अविनाश धर्मार्थिकारी यांनी प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी खालील तीन संत्रे सांगितली आहेत

कोरोना महामारी आणि भारत




प्राकृतिक आहार: यामध्ये शरीरातील पेशीली 40 प्रकारचे अन्नधनुके लागतात. त्या सर्व घटकांची पूर्ती करण्याचा गोळीचा आहारात समावेश करावा. यासाठी मौसमी फळे, दूध, भाज्या, अंडी, कडधान्ये यांचा आहारात समावेश करावा. भाज्या कच्या स्वरूपात खाव्यात. जंक फूड, फास्ट फूड खाऊ नये.

II) व्यायाम: व्यायामामध्ये दम लागेपर्यंत चालणे, सुर्यनमस्कार, आसने, प्राणायम, हा नित्यनेमाने व्हावा. प्राणायाम हा रोगविवारण करण्याचे कार्य करीत असतो. हवा ही एक दवा आहे. पोहणे देखील उत्कृष्ट व्यायाम आहे.

III) पुरेसी विश्रांती: शांत आणि गाढ झोप घ्यावी. शरीरातील पेशी-पेशीला विश्रांती मिळाली पाहिजे ती रोज झोपेत मिळते त्यासाठी ध्यान करावे. तुम्हास जेवढी वर्ष झालीत तेवढे मिनिटे रोज ध्यान घ्यायला हवे. ध्यान करण्यासाठी न हालता स्थिर बसणे आणि येणाऱ्या-जाणाऱ्या क्ष्वासाकडे तटस्थपणे पाहत राहणे एवढे जरी केले तरी पुष्कळ आहे.

क्षायरस रूपी 'करोना' सारख्या महामारीवर, साथीच्या आजारावर मात करायची असेल तर ते आपल्या हातात आहे. "मी जबाबदार" ही जी महाराष्ट्र शासनाने मोहिम राबवली आहे ती अत्यंत योग्य आहे. आपले आरोग्य आपल्या हातात आहे. वर्षभर महामारीचा जर आपण प्रकोप पाहिला तर तो शहरी भागात आपल्याला दिसतो. त्या तुलनेने ग्रामीण भागात त्याचा परिणाम तेवढा जाणवला नाही. त्याचे कारण ग्रामीण भागातील लोक आजही निसर्गाच्या सान्निध्यात राहतात. उन्हा, वारा, पाऊस छातीवर झेलत ते काळ्या रानात राबतात. ते फास्ट फूड पासून दूर आहेत.



वाकणकर जी.वी., देवराये एस.एम., टेंगसे एस.ए.

प्रधानामुक्तुं पांची प्रतिकार शक्ती मध्यमवर्गीय माणसाच्या तुलनेत  
जास्त आहे. त्यामुळे आपल्याला दक्षता तर बाळगावीच लागले.  
दक्ष राहून प्रतिकारशक्ती वाढवूनच आपल्याला साथीच्या  
आजारावर मात करावी लागेल. मानवाने संकटाशी मुकाबला  
करतच स्वतःचे आस्तित्व जपले आहे. मानवी जीवन प्रगतीमय  
केले आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहतच आपल्याला ते आणखी  
प्रगतीमय करता येईल यात मात्र तिळभर शंका नाही.

### संदर्भ:

1. अविनाश धर्माधिकारी- वसंत व्याख्यानमाला.
2. दिव्य मराठी- 17 जानेवारी 2021.
3. सकाळ- 22 फेब्रुवारी 2021.

PRINCIPAL

Late Ramesh Warpadkar (ACS)  
College, Sonpeth Dist Parbhani